

November 19, 2024

**To, BSE Limited**Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Name: RODIUM Scrip Code: 531822

Subject: Newspaper Advertisement – Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and half year ended September 30, 2024.

Dear Sir/ Madam.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copies of the newspaper clippings of extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter and half year ended September 30, 2024 as published in newspapers "Business Standard" (English) and "Mumbai Lakshdeep" (Marathi), both dated November 19, 2024.

You are requested to take note of the same.

For Rodium Realty Limited

**Deepak Chheda Chairman and Managing Director** 



### **POSTAL BALLOT NOTICE**

NOTICE is hereby given that pursuant to the Regulation 22(2) of the Securities and Exchange Board of India (Infrastructure Investment Trusts) Regulations, 2014, as amended and the notifications, circulars and guidelines issued thereunder (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force) (the "InvIT Regulations") read with Circular No. SEBI/HO/DDHS-PoD-2/P/CIR/2024/44 dated May 15, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (the "SEBI Master Circular") and subject to other applicable laws and regulations, the resolution as set out in this Postal Ballot Notice is proposed to be passed by the unitholders (the "Unitholders") of POWERGRID Infrastructure Investment Trust ("PGInvIT") by way of Postal Ballot by voting through electronic means ("remote e-voting")

### **Particulars**

To consider and approve the acquisition of balance 26% equity shareholding in each of the SPVs i.e. POWERGRID Kala Amb Transmission Limited (PKATL), POWERGRID Parli Transmission Limited (PPTL), POWERGRID Warora Transmission Limited (PWTL) and POWERGRID Jabalpur Transmission Limited (PJTL), "SPVs" & "Initial Portfolio Assets" of POWERGRID Infrastructure Investment Trust and matters related thereto

#### Unitholders are informed that:

- Postal Ballot Notice ("Notice"), has been dispatched on Monday, November 18, 2024 by electronic means to Unitholders of PGInvIT whose names appeared in the List of Beneficial Owners received from the National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on the close of business hours on Tuesday, November 12, 2024 ("cut-off date") and who have registered/ updated their email addresses with the depositories/ depository participants.
- Notice is available on the website of PGInvIT at www.pginvit.in, the relevant Notice is available of the National Stock Exchange of India Limited ("NSE"): www.nseindia.com and the BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and on the website of the remote e-voting agency viz., M/s KFin Technologies Limited ("KFintech"): https://evoting.kfintech.com.
- Unitholders as on the cut-off date would be entitled to vote on the resolution set out in the Notice and a person who is not a Unitholder as on the cut off date should treat this Postal Ballot Notice for information purposes only. Voting rights of Unitholders shall be in proportion to their Units of the Unit capital of PGInvIT as on cut-off date.
- Remote e-voting shall commence on Wednesday, November 20, 2024 at 5:00 R.M. (IST) and end on Tuesday, December 10, 2024 at 5:00 R.M. (IST) Remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on the resolution is cast by the Unitholder, the Unitholder shall not be allowed to change it subsequently- The detailed procedure and instructions for remote e-voting are mentioned in the Notice.
- CS Savita Jyoti, M/s. Savita Jyoti Associates, Company Secretaries, Hyderabad, has been appointed as Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner
- 6. Results of Postal Ballot will be announced on or before **Thursday**. **December 12, 2024** and shall be placed on the website of the PGInvITE (www.pginvit.in) and on the website of KFintech (https://evoting.kfintech.com) besides being communicated to the NSE and the BSE
- For Unitholders whose email addresses are not registered, SMSs wherever mobile numbers are available, are being sent by the Registrar & Transfer Agent
- 8. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or contact Mr. S.V. Raju, Deputy Vice President, KFin Technologies Limited, Selenium, Plot 31 & 32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad-500 032 or send email at einward.ris@kfintech.com or evoting@kfintech.com or call KFintech's toll free no. 1800 309 4001 (between 9:00 A.M. to 5:30 P.M.), for any further
- 9. Unitholders can register/update email addresses, mobile numbers and bank account details by contacting their respective depository participants as per the process advised by them

For POWERGRID Infrastructure Investment Trust (PGInvIT) By Order of the Board POWERGRID Unchahar Transmission Limited (as an Investment Manager to PGInvIT)

Date: November 18, 2024

Shwetank Kumar Company Secretary and Compliance Officer

**POWERGRID Infrastructure Investment Trust** (An infrastructure investment trust registered with Securities and Exchange Board of India Registration Number IN/Inv17/20-21/0016

Principal Place of Business: Plot No. 2, Sector 29, Gurugram-122001, Haryana Compliance Officer: Shwetank Kumar

Tel.: +911242823177; email: investors@pginvit.in Website: www.pginvit.in

# Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051

No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/3579/2024 Date: 18/11/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

### **Public Notice** Application No. 123 of 2024

East Bharatkunj Premises Co-op. Soc. Ltd., Shraddhanand Road, Vile Parle (East), Mumbai 400 057... Applicant Versus 1.(A) Bai Kamlabai Manilal, (B) Bai Sushilabai Kantilal Tijoriwala St. Mery Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056, 2. (A) Sushilabai Kantilal Tijoriwala (B) Ramesh Kantilal Tijoriwala, (C) Bharat Kantilal Tijoriwala, (D) Dipak Kantilal Tijoriwala St Mery Road, Vile Parle (West), Mumbai - 400 056 ... (Opponent/s) and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly. Description of the Property:-

# **Claimed Area**

Unilateral deemed conveyance by deed of all that pieces and parcels of land or ground admeasuring area 1430 Sq. Yards equivalent to 1195.66 Sq. Meters bearing Plot No. 227 (part) and 229, TPS No. II, CTS No. 1377, 1377/1 to 1377/12 of Village Vile Parle (East), within the Registration District of Mumbai Suburban District, together with the existing buildings viz. consisting of Ground + 2 Upper floors and having 2 wings and having 16 Flats and 17 Shops, in total 33 members and popularly known as 'East Bharatkunj Premises Co-op. Soc. Ltd' standing thereon, situate lying and being at Shraddhanand Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057 in the Registration District of Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on Dt. 05/12/2024 at 03:00 p.m.



(Rajendra Veer) District Deputy Registrar,

Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963

### Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400051.

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3580/2024 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

### **Public Notice** Application No. 173 of 2024

Cologne House Co-Op.Housing Society Ltd. Having their registered office at Plot No.220, Sher E Punjab Society, Village Mogra, Andheri (East), Mumbai -400 093. .... Applicant. Versus 1) Ms. Santoshkumari Alias Sudeshkumari R.Aggarwal Proprietor of M/s. Cadbury Construction Company Add-32, Second Paranjpe Lane, Bombay 400 004 **2) Mr. Surajsingh Gurubaksh Singh Ahuja** Add- Ahuja Textiles, 83, Vithalwadi Kalbadevi Road, Mumbai- 400 002 **3) Sher e Punjab CHS Ltd.,** Having their registered office at Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai- 400 093 **4) Mr. Kulwant Singh** Surmukh Singh Matharu Add - 79/1, Ratan Jyoti, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai- 400 059 **5) Mrs. Sangeeta Kulwant Singh Matharu** Add - 79/1, Ratan Jyoti, J.B. Nagar, Andheri (E), Mumbai- 400 059. ....Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

# Description of the Property, :-

# Claimed Area

Unilateral deemed Conveyance of Plot bearing No.220, admeasuring 444.10 sq.mtrs being Part of land bearing Survey No. 29/2, 29/4, 30/1,31/0, 32/0, 33/0, 34/0, 35/1, 36/0, 37/3, 37/6, 37/7A, 38/1 and 43/3 bearing CTS No.368/71, alongwith the building situated at Sher-E-Punjab CHSL, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093 in favour of the Applicant

The hearing is fixed on 05/12/2024 at 3.00 p.m.



(Rajendra Veer) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Sd/-



STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2024

CIN - L85110MH1993PLC206012

			(Rs.in Lakhs)	Except EPS	
	Particulars	Quarter ended 30.09.2024	Quarter ended 30.09.2023	Quarter ended 30.06.2024	Year ended 31.03.2024
1. 2.	Total Income from Operations Net Profit for the period (Before Tax	1,396.70	832.38	912.8	4,892.77
3.	and Exceptional items)  Net Profit for the period before Tax	93.52	-30.58	-341.31	347.93
4.	(After Exceptional items)	93.52	-30.58	-341.31	347.93
5.	and Exceptional items	64.63	-58.73	-247.73	71.41
"	[Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive				
6.	Income (after tax)] Paid up Equity Share Capital	65.69	-58.13	-246.66	136.41
7.	(excluding Forfieted Shares)	324.79	324.79	324.79	324.79 -
8.	Earnings Per Share (of Rs.10/- each) (not annualised for the quarters):				
	Basic ( Rs. Per share) Diluted ( Rs. Per share)	1.99 1.99	-1.81 -1.81	-7.63 -7.63	4.07 4.07

- ) The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly and Annual Financial Results are available on the websites of The Bombay Stock Exchange ("www.bseindia.com") & on the Company's website at www.rodium.net
- o) The above financial results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 16.11.2024 c) Additional Information on standalone financial results is as follows

	Quarter	Quarter	Quarter	Year
Particulars	ended	ended	ended	ended
	30.09.2024	30.09.2023	30.06.2024	31.03.2024
Revenue from Operations	213.68	329.35	67.26	1,981.10
Profit Before Tax	81.51	-42.24	-262.9	39.3
Net Profit After Tax	-14.05	1.47	-	54.72

e) The figures for the previous periods have been regrouped wherever necessary

For Rodium Realty Limited

Place: Mumbai Date: 16th November, 2024

rodium

Deepak Dungarshi Chheda Chairman and Managing Director

Corporate Office / Registered Office 401, 402/501 X Cube, Plot #636, Opp. Fun Republic Theatre, Off Link Road, Andheri West, Mumbai - 400 053, India. T.: +91-22-42310800 F.:+91-22-42310855 E.: info@rodium.net W.: www.rodium.ne

OF SI Rules The u powe Act, c date o	Registered Office: 110057. Corporate Marg, Kalina, S ER THE PROVISIONS OF THE SECURITISATION AND TO COURTY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND TO COURTY INTEREST ACT, 2002 ("the Act") AND TO COURTY INTEREST ACT, 2012 ("the Act") AND TO COURTY INTE	FINANCE BANK LIMITED Basant Lok, Vasant Vihar , New Delhi-Office : Centrum House, Vidyanagari antacruz (E), Mumbai – 400 098  RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT HE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 ("the Malfinance Bank Limited ("Bank") under the Act and in exercise of the Rule 3, issued Demand Notice (s) under Section 13(2) of the nount mentioned in the respective notice(s) within 60 days from the are not served as per postal remarks, hence said notice(s) are being service i.e. through publication in News Papers.
S.No.	Loan Account Details	Secured Assets
1	1.Borrower / Mortgagor Name : Mrs. Yamuna Manoj Kamble 2. Co-Borrower/Mortgagor Name : Mr.Manoj Devidas Kamble Loan Account No: 041330700000003 Loan Amount : Rs.25,00,000.00 NPA Date : 26.09,2024 Demand Notice Date : 31.10.2024 Demand Notice Amount : Rs. 21,57,942.41 (as on 18.10.2024) and interest & other charges	All that piece and parcel of the property bearing Flat No. A-303, 3 rd Floor, Building 1 – Shree Samarth Darshan Co-op. Housing Society Ltd., Suvey No.13 Hissa No. 1 & 4, Revenue Village Nandivali, Nandivali Road, Behind Shree Swami Samarth Math, within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation, Dombivali (East), Taluka Kalyan, Dist. Thane – 421 204, Maharashtra, adm. 530 Sq. Fts., (49.26 Sq. Mtr.) Built Up area owned by Mrs. Yamuna Manoj Kamble and Mr.Manoj Devidas Kamble. The Property is bounded bv (As per valuation report): On or towards North: By Nalla On or towards South: By Road On or towards Lest: By Swami Samarth Math On or towards West: By Open Land
2	1.Borrower / Mortgagor Name : Dr.Mrs. Swapna Pravin Kumbhar 2. Co-Borrower/Mortgagor Name : Mr. Pravin Harishchandra Kumbhar Loan Account No: 152304200000001 Loan Amount : Rs.6.44,826.00 NPA Date : 06.09.2024 Demand Notice Date : 31.10.2024 Demand Notice Amount : Rs. 4,95,558.84 (as on 18.10.2024) and interest & other charges	All that part and parcel of the property bearing Flat No.1, Ground Floor, Municipal House No. 54/1, Prerna Building, Prerna Co-op. Housing Society Ltd., CTS No. 4083,4084,4086,4087,4088, Mouje Deolad, Ward 9, within the limits of Khopoli Nagar Parishad, Taluka Khalapur, Dist.Raigad — 410 203, Maharashtra, adm. 616 Sq. Fls., (57.24 Sq.Mtr.) Built Up area, owned by Dr. Swapna Pravin Kumbhar and Mr.Pravin Harishchandra Kumbhar. The Property is bounded by (As per Valuation Report): On or towards East: By B Wing On or towards West: By Sumit Trading On or towards North: By Road On or towards South: By Ground of Janta Vidyalaya

# **Varroc Engineering Limited**

Place: Mumbai Date: 19.11.2024

varroc

Sr. No. Type of Resolution Resolution

Registered and Corporate Office: L-4, MIDC Area, Walui, Aurangabad (Chhatrapati Sambhaji Nagar) - Maharashtra- 431 136 CIN : L28920MH1988PLC047335 Tel : +91 240 6653 700/6653 699, Fax : +91 240 2564 540

Sd/- Authorized Officer, Unity Small Finance Bank Limited

### Web: www.varroc.com, E-mail: investors@varroc.com POSTAL BALLOT NOTICE AND REMOTE E-VOTING INFORMATION

The Members of the Company are informed that pursuant to the provisions of Section 110 and Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') and he Companies (Management and Administration) Rules, 2014('the Rules') as amended from time to time, Secretarial Standard on General Meetings sued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, No. 17/2020 dated April 13, 2020, No. 22/2020 dated June 15, 2020, No. 33/2020 dated September 28, 2020, No. 39/2020 dated December 31, 2020 No. 10/2021 dated June 23, 2021, No. 20/2021 dated December 8, 2021, No. 3/2022 dated May 5, 2022, No. 11/2022 dated December 28, 2022, No. 9/2023 dated September 25, 2023, No. 9/2024 dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") for holding General Meetings / conducting the postal ballot process through e-voting, and also circulars issued by the Securities Exchange Board of India ("SEBI") seneral meetings / conducting the postal ballot process rough e-voting, and also circulars issued by the securities extrangle bland or initial ("Sels") including Circular No. dated October 3, 2024 SEBI/OFUCFOF-0F-0D-2/P/CIR/2024/133 areal with other relevant circulars including Regulation 44 of the securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations'), and any other upplicable Law(s), Rules, Regulations and circulars (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) the pproval of the members is being sought for the following matter by way of Postal Ballot through remote e-voting process ("e-voting"):

	1	Special Resolution	APPOINTMENT OF MR. VIDYADHAR MADHUKAR LIMAYE (DIN - 06720053) AS A DIRECTOR / WHOLE TIME DIRECTOR OF THE COMPANY					
ı	In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circulars, the Company has sent Notice only by electronic mode on November 18, 2024, to all							
ı	the Membe	ers whose email addresse	s are registered with the Depository Participants or the Company and whose names are recorded in the Register					
ı	of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Wednesday, November 13, 2024 ("Cut-Off							
ı	date"). Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid Envelope has not been sent to the members for this Postal							
ı	Rallot In case of non-receipt of the email: the Notice and requisite documents can be downloaded from the Company's website at www.varroc.com							

website of the stock exchanges, i.e., BSE Limited at <u>www.bseindia.com</u> and National Stock Exchange of India Limited at <u>www.nseindia.com</u> and also from the website of NSDL at <u>www.evoting.nsdl.com</u>. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat the Notice for information Pursuant to Sections 108, 110 and other applicable provisions of the Act read with Rule 20 and 22 of the Companies (Management & Administratior Rules, 2014, Regulation 44 of the Listing Regulations and SS-2, each as amended, the Company has engaged services of NSDL for providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its members to cast their vote on resolution set out in the Notice. The detailed procedure for Remote

-voting is provided in the Notice.							
Cut-off date for e-voting	Wednesday, November 13, 2024						
Commencement of Remote e-voting	Tuesday, November 19, 2024, at 9.00 a.m. (IST)						
Conclusion of Remote e-voting	Wednesday, December 18, 2024, at 5,00 p.m. (IST)						

Members are requested to cast their vote through e-voting not later than 5.00 p.m. IST on Wednesday, December 18, 2024, to be eligible for being considered, failing which it will be strictly considered that no vote has been received. Members may cast their votes through Remote e-voting by logging on to the e-voting website of NSDL at www.evoting.nsdl.com. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she/they shall not b ed to change it subsequently. The Remote e-voting module shall be disabled by NSDL after 5.00 p.m. (IST) on Wednesday, December 18, 2024 ofter. Members holding shares held in electronic form and who have not updated their email address of KYC details are r er/update the details in their demat account, as per the process advised by respective Depository Participant or with the Registrar and

to register/update the details in their demat account, as per the process advised by respective Depository Participant or with the Registrar and Share Transfer Agent of the Company.

The Company has appointed M/s. Uma Lodha & Co., Practicing Company Secretaries, Mumbai (Membership No: FCS 5363, COP No: 2593) to act as a scrutinizer for monitoring Remote e-voting process in fair and transparent manner. The results of e-voting shall be declared on or before Friday, December 20, 2024. The results declared along with the Scrutinizers Report shall be communicated to the Stock Exchanges and will be placed on the website of the Company at <a href="https://www.veroting.nsgl.com">www.veroting.nsgl.com</a>.

in case of any queries or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for member wailable at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact NSDL by sending email to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager / Mr. Gagar Gudhate, Senior Manager evoting@nsdl.com or call on: 022 - 4886 7000.

Place: Chhatrapati Sambhaji Nagar (erstwhile Aurangabad) Date: November 18, 2024

Ajay Sharma Group General Counsel and Company Secretar Membership No. - ACS 912

# LIC HFL

# LIC Housing Finance Ltd.

Back Office: "Jeevan Shree", 1109, University Road, Shivaji Nagar, Pune - 411016, Maharashtra.

### **DEMAND NOTICE**

Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002]

Whereas the undersigned being the Authorised Officer of LIC HOUSING FINANCE LTD (LICHFL) under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 & in exercise of powers conferred under Section13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices, under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower's Guarantors to repay the amounts mentioned in the respective Notices; within 60 days from the date of the respective Notices, as per details given below. For various reasons this notices could not be served on the concerned borrowers/property holders/guarantors. Copies of these Notices are available with the undersigned; and the concerned Borrowers/property holders/guarantors may, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours.

However, the Notice is hereby given to the concerned Borrowers, where necessary, to pay to LIC Housing Finance Ltd; within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated herein below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned persons. As security for the borrowers' obligations under the said agreements and documents, the following assets have been mortgaged to LIC Housing Finance Ltd.

Date of

Sr. Name of correspondence Particulars of No. Address of Borrowers Mortgage Property		Date of Demand Notice	Amount Demanded	
1)	Sangeeta Jibhau Sonawane Ramesh Rajaram Patil Loan NO. 23840008990 Loan NO. 621200010091 Loan NO. 621200016413 Loan NO. 621200017836	Row House No. 04, Ground + First Floor, "Shivashish Row House", Plot no.1+2, Sr. no. 213/1+2+3, Kala Nagar, Opp. Reliance Petrol Pump, Next to Datta Mandir, Behind Annapurna Heights, Dindori Road, Mhasrul, Tal. Nashik, Dist Nashik	16-10-2024	988521.03 851169.49 1309981.31 561732.80
2)	Rekha Vishvanath Chavare/ Harshal Vishvanath Chavare/ Vishvanath Dhulichand Chavre / Loan No.620800008873	West side Block no. 2, Plot no. 18, Gat no. 164/1, Ashok Samrat Chowk, Gas Godown Road, Savkheda Budruk, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425001	21-10-2024	3119751.93
3)	Prashant Himmat Patil Kalpana Prashant Patil Loan No.620800003797	Flat no. 2, Ground Floor, "Sankalp Apartment", Plot no. 41, Gat no. 94/3+4, Ghanshyam Nagar, Near Khote Nagar Bus Stop, Nimkhedi Khurd, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425306	21-10-2024	1179974.71
4)	4) Balu Hari Gayakwad North Western Part of Plot no. 9, Sr. 2 Manda Balu Gayakwad no. 102/3/5+6, Tukaram Nagar, Near Swaminarayan Mandir, Bhusawal, Tal. Bhusawal, Dist Jalgaon 425201		21-10-2024	1720311.66
5)	Rajesh Bansilal Fulpagare Loan No.620800002676			794582.25
6)	Ashok Sitaram Chaudhari Surekha Ashok Chaudhari Loan No.620800010888	Plot no. 19, Sr. no. 317/1, Gat no. 770, Sudatta Nagar, Chanduanna Nagar Area, Near Shree Gurukrupa Ladies Cutlery and Corner, Aavhane, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425001	21-10-2024	1372243.95
7)	Rookmini Rajendra Pande Vishnukant Rajendra Pande Loan No.620800003921	Block no. 03, Plot no. 37, Construction+Open Land, Sr. no. 371/2, K.C. Park, Kanalda Road, Jalgaon City, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425002	21-10-2024	2077693.5
8)	Sandip Santosh Barade / Priyanka Sandip Barade Loan No.620800008083	South side Block no. 3, Plot no. 3 (East Side Part), Sr. no. 83/2, Kale Nagar, Asoda Road, Jalgoan, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425101	21-10-2024	882649.69
9)	Savita Ashok Patil Ashok Asaram Patil Loan No.620800005865	South Side of Plot no. 24, Construction+Open Land, Gut no. 277/1/1, Zone no. 8/262, Near HUDCO, Pralhad Nagar, HUDCO Road, Pimprala, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425001	21-10-2024	308218.5
10)	Balkrishna Chhannu Koli Loan No.620800000329	Plot no. 88, Sr. no. 103/3, Dinkar Nagar, Aasoda Road, Jalgaon, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425101	21-10-2024	2083295.9
11)	Yogesh Vinod Bora Nitabai Vinod Bora Loan No.620800009916	Flat no. 5, Second Floor, "Mohak Plaza", CTS no. 182, Sarafa Bazar, Near Sanjay Provision, Amalner, Tal. Amalner, Dist Jalgaon 425401	21-10-2024	899467.72
12)	Dagadu Dhudku Nannaware Shobha Dagadu Nannaware Loan No.620800006334	Plot No. 1, Gat No.94/1, Kothari Nagar, Near Rms Colony,pimprala, Jalgaon 425001	21-10-2024	1391069.8
13)	Sachin Eknath Bhandari Eknath Balkisan Bhandari Loan No.621200014680	Mohan Mathura Niwas,marwadi Galli, Cts No.652,shirpur Shiwar,tal.shirpur,dist-dhule.	24-10-2024	2224276.2
14)	Pooja Suraj Shahane Suraj Sunil Shahane Loan No.621200018455	Flat No.13,3rd Floor,wing B,"siddhi Samruddhi Park Ph- 4", sr. no. 814/815, Plot No.15,16,17,18, shinde, Tal. Nashik, Dist-Nashik	24-10-2024	996580.2
15)	Yadav Uttam Patil Loan No.620800000857	Bakhal Plot no. 2, Sr. no. 317/1, Gat no. 770, Renuka Nagar, Aavhane, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425002	21-10-2024	507112.4
16)	Sunil Laldas Ragade Ganga Sunil Ragade Loan No.620800012067	Block no. 2, Plot no. 19, Sr. no. 95/1A, Krushna Park, Near Shirpur-Kanhala Road, Bhusawal, Tal. Bhusawal, Dist Jalgaon 425201	21-10-2024	1445285.3
17)	Rahul Chagan Chaudhari Lata Chagan Chaudhari Loan No.620800006023	Land + Two Storied Constructed Premises on South Eastern Side of Plot no. 20, Sr. no. 130/2, Saigeeta Nagar, Behind Hotel Kamal Paradise, Old Khedi Road, Jalgaon, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425001	21-10-2024	1446214.18
18)	Kishor Shivdas Sonar Shweta Kishor Sonar Loan No.620800008626	Block no. 4, Construction+Open Premises on Plot no. 4, Gat no. 175, Motiram Nagar, Savkheda Budruk, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425504	21-10-2024	1284833.6
19)	Nitin Dinkar Chaudhari Poonam Nitin Chaudhari Loan No.620800001960	Plot no. 1+2/5, Gat no. 11/2, Dandekar Nagar, Behind Big Water Park, Pimprala, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425327	21-10-2024	308903.9
20)	Rahul Ganpat Jaware Pramila Ganpat Javare Loan No.620800002430	Flat no. 7, First Floor, "Gauri Shankar Apartments", Sr no. 501, Bakhal Plot no. 22, CTS no. 2668/23, Near Hardasram Mangal Karyalay, Behind Akashwani Kendra, Mehrun, Tal. Jalgaon, Dist Jalgaon 425003	21-10-2024	1077444.9
21)	Manohar Rajendra Desale Rekhabai Rajendra Desale Loan No.621200009017	Flat No.13,3rd Floor,49,S.no.5612/1, "Krushna Palace Appt", B/H Dhatrak Phata Nmc Water Tank, K K Wagh College, Mumbai Agra Road,Adgaon Shiwar,Nashik,Maharshtra-422008	28-10-2024	784202.
22)	Hiraman Vitthal Rokade Loan No. 621200004678	Flat No.24,1st Floor, Aman Plaza Appt, Unit no.10,12,36,G.NO.514,B1 CTS NO.3789, Ashirwad Medical Stop, Ashok Nagar, Satpur, Nashik, Maharashtra-422007	28-10-2024	1585828.7
23)	Chetan D Chavan Vina Chetan Chavan	Plot No.1,G.NO.28,Nr. Shivaji Health Club, Pimpalner, Satra Road, Dhule,	28-10-2024	515819.5

Housing Finance Ltd shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned Borrowers to the costs and consequences

The concerned Borrowers are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the LIC Housing Finance Ltd. Any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrowers responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

Sd/- Authorized Officer Date: 19.11.2024 LIC Housing Finance Ltd. Place : Pune



जाहीर सुचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे र्क श्री बाजी विश्राम कदम यांच्याकडे खोली क्र.५९१ टागोर नगर तपोवन सह. गृह. संस्था मर्या. , इ. क्र. १९ टागोर नगर, विक्रोळी - पूर्व, मुंबई-४०००८३ (सदर खोर्ल याचे अधिकार आहेत आणि हे टागोर नगर तपोवन सह. गृह. संस्था. मर्या. (नोंदणी) क्र. बी. ओ. एम./एच. एस. सी – ७८९१ दि - ३१/०७/१९८२) या संस्थेचे अधिकत प्तभासद आणि भागधारक आहेत. या संस्थेने वितरित केलेल्या भाग प्रमाणपत्र क्र. ०७ नसार भाग क्रमांक ३१ ते ३५ (दोन्ही मिळून) एकूण ०५ प्रत्येकी रु. ५ किमतीच्या भागांचे भागधारक आहेत.

सदर श्री. बाजी विश्राम कदम यांचे २१/१०/१९९९ रोजी नेधन झाले असून यांच्या पत्नी श्रीम सुनंदा बाजी कदम यांचे निधन २८/०६/२००७ आणि मूलगा श्री. नितीन बाजी कदम यांचे निधन ०१/०६/२०२४ रोजी झाले आहे. श्री. बाजी तिश्राम कतम यांच्या पश्चात यांची विवाहित मलगी सौ. सुनिता सुरेश राणे आणि मुले श्री. संतोष बाजी कदम, श्री. जुनिता दुर्दा राज जाजि नुस त्रा. सराम बाजा कर्यन, त्रा. विश्वास बाजी कदम, श्री. सुहास बाजी कदम व श्री. प्रविण बाजी कदम आणि सून श्रीम. नम्रता नितीन कदम आणि नातू कु. महेश नितीन कदम आणि नात कु. मनिषा नितीन कदम फक्त हेच यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

वर नमूद व्यक्तींच्या व्यतिरिक्त जर कोणा अन्य व्यक्तिस सदर सदिनिकेबाबत विक्री, बक्षीस, मालकी हक्क, अधिभार, ारसाहक्क, ताबा, वहिवाट किंवा लाभार्थी अधिकार किंव हित असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्याकडे सदर सूचना प्रकाशनापासन १५ दिवसांच्या आत कळवावे. अन्यथा कोणालाही कोणताही दावा नाही आणि असल्यास सव इच्छा व उद्देशांकरिता ते त्याग केले आहे, असे समजले

टागोर नगर तपोवन सह. गृह. संस्था मर्या. इ. क्र. १९, टागोर नगर विक्रोळी – पूर्व, मुंबई – ४०००८३. - १९/११/२०२४. ठिकाण - मुंबई. जाहीर नोटिस

जाहीर नोटिसदारे तमाम जनतेस कळविण्यात येते की. मा

या जाहीर नाटिसद्वार तमाम जनतंस कळांवेपयात यते को, माइ अशिल श्री बेतन वसंत कुबत यांनी दिलेत्या माहिती व कागर पत्रानुसार, ते भवानी को ऑप हो सो लि., नावाच्या इमारतीमधील पर्सेट ने, ए.२, तळ मजता, क्षेत्रफळ ४२६ ची, फुट बांधीव, कोग्ध रहे, ड. डॉबिवली (प), या परेंटिंच मातक आहेत, सरदाण फरें ह्यांनी श्री, ए. मुख्तन यांच्याकडून दि, २४/१२/२०१० रोजी, स्व ष्यम निबंधक कार्यालय कल्याण-४ येथे दस्त क्र. ०६८२७/२० न्वये दि. २४/११/२०१० रोजी, नोंदणी झालेल्या विक्री करा अन्तये दि. २४/११,०९० रोजी, नोंदणी झालेत्या विक्री करा नाम्यानुसार खरेदी केला आहे. त्याचप्रमाणे श्री. ए. मुरुगन यांनी सदरचा पर्लेट श्री. पी. एस. रामकृष्णन यांच्याकडून दि १९/११/२००३ रोजी सह दुव्यम निबंधक कार्यालय कत्याण: ३ ऐये दस्त क्र. ०४२०/२००३ अन्वये दि. २७१९/२००३ रोजीं नोंदणी झालेल्या विक्री करारनाम्यानुसार खरेदी केला आहे आणि श्री. पी. एस. रामकृष्णन यांनी सदरचा पर्लेट श्री. के नरिसमलो यांच्याकडून दि. १८/०८/१९९८ रोजी, सह दुव्यम् निबंधक कार्यालय कल्याण-३ येथे दस्त क्र.१७५५/१९९८ अन्वये दि. १८/०८/१९९८ रोजी नोंदणी झालेल्या विक्री करारनाम्यानुसार दि, १८/०८/१९८८ राजी नोदणी झालंत्या विक्रों करारनाम्यानुसा करिदी केला आहे, आणि श्री के नरिसालों वानी सदरचा फ्लॅंट मेससं. वारेकर, भोईर आणि कंपनी यांच्याकडून दि, १५/०४/१९८.इ रोजी, सह दुय्यम निबंधक कार्योलय कर्त्याण, येचे दस्त रह र९५८/१९८३ अन्तये दि, ३०/०५/१९८३ रोजी नोदणी झालेत्य डिड ऑफ कम्फॉम्यन नुसार खरेदी केला आहे, सदर फ्लॅंटच्य सर्व करारनाम्यांपेकी मेससं, वारेकर, भोईर आणि कंपनी आणि श्री. के. नरसिमलो यांच्यामधील करारनाम्याची खरी/मूळ प्रत श्री. वेतन वसंत कृक्त यांस कडून हरवलेली आहे. त्या बाबत्यें कार त्यांनी विष्णनगर पोलीस ठाणे डोंबिवली पश्चिम ये .नांक १४/११/२०<sup>२</sup>४ रोजी लापता तक्रार नोंद क्र. १२२ ांतर्गत नोंदविलेली आहे.

री सदर फ्लॅटसबंधी कोणतीही व्यक्ती अथवा संस्थे्चा गहा द्वान, दावा, वारसा, करार, उत्तराधिकार, मृत्यूपत्र, देवाणघेवाण, भा कुटुंब व्यवस्था, न्यायालय हुकूम किंवा आदेश, बक्षिस, फरोक रुखी किंवा तोंडी करार, जमीन, विश्वस्त, तारण, अदलाबदल साठे करार अन्यथा इतर कोणत्याही कराराने अधिकार साठ करार, अन्यथा इतर काणत्याही करारान, आधिकारा-कर्मकाही इकक, अस्त्याय अधा व्यव्यक्ती, संग्रंभी स्वर सूचन प्रकाशना पासून १५ दिवसाचे आत खाली सही करणार यांच्य खालील पत्यावर दस्तावेज/पुरावा सहित लेखी कळवून आपल हक्क, सत्ता, 'संबंध, अधिकार असल्याचे शाबीत करावे अन्यथ सदर फर्टेंट्या व्यवहाराबाबत कोणाचीही कोणतीही हरकट नाही किंवा असल्यासती त्यांनी सोडून दिन आहे असे समजले जाईल याची नोंद घ्यावी.

ऑफिस नं.१ए, तळ मजला, विमल सी.एच.एस, सही/ एम पी रोड, विष्णूनगर, डॉबिवली (प). सचिन सातरक ४२१२०२ दि.१९/११/२०२४ (वकील

## THE BOMBAY BURMAH TRADING CORPORATION LIMITED NOTICE

Notice is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities/ applicant(s) has / have applied to the Company to issue duplicate

Name of the holder(s) and joint holder if any	Folio No.	Distinctive Nos.	Certificate No.	No. of Shares
Noshir Jehangir Vacha     Jaloo Jehangir Vacha     Nergish Sam Taraporewala     Sam Sorabji Taraporewala	N02386	62979656 - 62991955	2125	12300

Any person who has a claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificate shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favour of the holder(s) without any further delay. Name of the holder(s)/ Applicant

 Noshir Jehangir Vacha
 Jaloo Jehangir Vacha
 Nergish Sam Taraporewala
 Sam Sorabji Taraporewala युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड कृत कार्यालय: बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिल्ली-११००५७ लिय: सेंटम हाऊस. विद्यानगरी मार्ग. कलिना.

मागणी सूचना

bilt

# UNITY Small Finance Bank सांताक्रुझ (पुर्व), मुंबई-४०००९८. म्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (रुल्स) च्या तरतुदी अन्वये.

कायदा अंतर्गत **युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** (बँक) चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी आहेत आणि कायद्याच कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाराअंतर्गत त्यांनी कायद्याच्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरी केली होती ज्यामध्ये सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसात संबंधित सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास खालील कर्जदारान कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच झाली आणि टपाल शेरेनुसार बजावलेली नाही. म्हणून कर्जदारांना अन्य पर्यायी सेवा अर्थात वृत्तपत्रात प्रकाशनामार्फत सदर सूचना देण्यात येत आहे.

कर्ज खात्याचे तपशील १. कर्जदार/तारणकर्त्यांचे नाव: श्रीमती यमुना मनोज कांबळे

२. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नाव: श्री. मनोज देविदास **कर्ज खाते क्र.:** ०४१३३०७००००००३ कर्ज रक्कम: रु.२५,00,000.00 एनपीए दिनांक: २६.०९.२०२४ मागणी सूचना दिनांक: ३१.१०.२०२४ मागणी सूचनेची रक्कम: रु.२१,५७,९४२.४१ (१८.१०.२०२४ रोजी) आणि व्याज व इतर शुल्क.

१. कर्जदार/तारणकर्त्यांचे नाव: डॉ. श्रीमती स्वप्ना प्रविण ु २. सह-कर्जदार/तारणकर्ताचे नाव: श्री. प्रविण हरिश्चंद्र

कर्ज <mark>खाते क्र.:</mark> १५२३०४२०००००००१ **कर्ज रक्कम:** रु.६,४४,८२६.०० **एनपीए दिनांक:** ०६.०९.२०२४ मागणी सचना दिनांक: ३१.१०.२०२४

श्रीमती यमुना मनोज कांबळे व श्री. मनोज देविदास कांबळे यांच्या मालकी प्लॅट क्र.ए-३०३, ३रा मजला, बिल्डिंग १ - श्री समर्थ दर्शन को-ऑप हौसिंग सोसायटी लि., सर्व्हे क्र.१३, हिस्सा क्र.१ व ४, महसूल गाव नांदिवली, नांदिवली रोड, श्री स्वामी समर्थ मठाच्या मागे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मर्यादेत, डोंबिवली (पुर्व), तालुका कल्याण, जिल्हा ठाणे-४२१२०४, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ५३० चौ.फु. (४९.२६ चौ.मी.) बिल्टअप क्षेत्र असलेल्या मालमत्तेचे सर्व भाग व खंड.

प्रतिभुत मालमत्ता

मालमत्तेच्या चतुसिमा (मुल्यांकन नोंदीनुसार): उत्तरेस वा त्या दिशेने: नाला; दक्षिणेस वा त्या दिशेने: रस्ता; पुर्वेस वा त्या दिशेने: स्वामी समर्थ मठ; पश्चिमेस वा त्या दिशेने: मोकर्ळ

डॉ. श्रीमती स्वप्ना प्रवणि कुंभार व श्री. प्रविण हरिश्चंद्र कुं भार यांच्य मालकीचे फ्लॅट क्र.१, तळमजला, महापालिका घर क्र.५४/१, प्रेरण इमारत, प्रेरणा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., सीटीएस क्र.४०८३, ४०८४ ४०८६, ४०८७, ४०८८, मौजे देवलड, वॉर्ड ९, खोपोली नगरपरिषदेच्य मयदित, तालुका खालापूर, जिल्हा रायगड-४१०२०३, महाराष्ट्र, क्षेत्रफळ ६१६ चौ.फु. (५७.२४ चौ.मी.) बिल्टअप क्षेत्र असलेल्या मालमतेचे सर्व भाग

व खंड. मालमत्तेच्या चतुसिमा (मुल्यांकन नोंदीनुसार): मागणी सूचनेची रक्कम: रु.४,९५,५५८.८४ (१८.१०.२०२४) पुर्वेस वा त्या दिशेने: बी विंग; पश्चिमेस वा त्या दिशेने: सुमित ट्रेडिंग; उत्तरेस वा त्या दिशेने: रस्ता; दक्षिणेस वा त्या दिशेने: जनता विद्यालय मैदान

जर उपरोक्त देय रक्कम ६० (साठ) दिवसांच्या कालावधीत जमा करण्यात कसर केल्यास कायद्याच्या तरतदीअंतर्गत उपरोक्त प्रतिभ मालमत्तेवर खालील स्वाक्षरीकर्त्याद्वारे अमलबजावणी केली जाईल. कृपया नोंद असावी की, कायद्याच्या कलम १३(१३) अन्वर सदर प्रतिभत मालमत्तेची विक्री. भाडेपड़ा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही व्यवहार किंवा हस्तांतर करण्यापासन तम्हाला रोखण्यात येत आहे. सदर तरतुदीचे कोणतेही उछ्लंघन केल्यास कायद्यान्वये गुन्हा ठरेल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. कृपया नोंद असावी की, पुर्वीची पंजाब ॲण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विलीन झालेली आहे आणि दिनांक २

-जानेवारी, २०२२ पासून युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड असे नाव झाले आहे. प्राधिकृत अधिकारी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ठिकाणः मुंबई, दिनांकः १९.११.२०२४

# बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल२१०१०एमएच१९४५पीएलसी०१०३३७ नोंदणीकृत कार्यालयः ६०, बॉस्टन हाऊस, ६वा मजला, सुरेन रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.

द्र.: 0२२-४०००२६००, ई-मेल: sectdiv@biltpaper.in ३० जून, २०२३, ३० सप्टेंबर, २०२३, ३१ डिसेंबर, २०२३, ३१ मार्च, २०२४, ३० जून, २०२४ आणि ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित

	वित्तीय निष्कर्षाचा अहवाल											
								·. (₹)	लाखात प्रति	शेअर डाटा	व्यतिरिक्त)	
				संपत	नेली तिमाही			संपलेले	अर्धवर्ष	संपलेत	संपलेले वर्ष	
अ. क्र.	तपशील	३० जून २०२३	३० सप्टे २०२३	३१ डिसे २०२३	३१ मार्च २०२४	३० जून २०२४	३० सप्टे २०२४	३० सप्टे २०२३	३० सप्टे २०२४	३१ मार्च २०२४	३१ मार्च २०२३	
		अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित <sup>*</sup>	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	अलेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित	लेखा- परिक्षित	
१	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न	२७	રૂપ	१२४	१६६५	१०८०	५२५	५२	१६०५	१८४१	२६	
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(९०७)	(११९०)	(१६२२)	(२५६५)	(२८१४)	(५२८४)	(५२९२८)	
w	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९०)	(१६२२)	(२५६५)	(२८१४)	(२५२५७)	४४५३०९	
γ	अविरत कार्यचलनातून कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९०)	(१६२२)	(२५६५)	(२८१४)	(२५२५७)	४४५३०९	
3	खंडीत कार्यचलनातून करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	-	_	-	_	-	-	-	-	-	-	
ξ	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(११०४)	(१४६०)	(१८११)	(२०८८१)	(११९०)	(१६२३)	(२५६४)	(२८१५)	(२५२५७)	४४५३०९	
G	कालावधीकरिता एकूण सर्वंकष नफा/(तोटा) (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(११०४)	(१४६०)	(१८११)	(१८८०१)	(११९०)	(१६२३)	(२५६४)	(२८१५)	(२५२५७)	४४५३०९	
۷	भरणा केलेले समभाग भांडवल	4400	4400	4400	4400	4400	4400	4400	4400	4400	२५८७१	
٩	राखीव (इतर समभाग)							५८५९७	४४५३०	४६५२०	४६९१४	
१0	प्रतिभूती प्रमुख खाते							-	-	-	-	
११	निव्वळ मूल्य							६४०९७	40030	42020	७२७८५	
१२	प्रदानित कर्ज भांडवल/थिकत कर्जे							80	७०१९०	६२२७७	५३२४८	
१३	थिकत परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स							-	-	-	-	
१४	कर्ज समभाग प्रमाण	0.00	0.९३	१.0१	१.२०	१.३0	१.४0	0.९३	१.४0	१.२०	65.0	
१५	प्रतिशेअर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/-) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	,	,	, ,		()						
	मूलभूत व सौम्यीकृत	(0.83)	(0.२७)	(0.33)	(3.60)	(0.22)	(0.30)	(0.59)	(०.५१)	(88.5)	\$8.8\$	
१६	भांडवल विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	
१७	कर्जरोखे विमोचन राखीव	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	
१८	कर्ज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	
१९	व्याज सेवा समावेशन प्रमाण	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	एन.ए.	

१. वरील एकमेव वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ (कायदा) अन्वये विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) आणि भारतात स्विकृत अन्य मान्यताप्राप्त लेखा प्रमाणानुसार तयार केले आहेत.

कंपनीच्या नवीन व्यवस्थापनाने कंपनीच्या खात्यांची पुस्तके पूर्वीच्या ओरॅकल सॉफ्टवेअरमधून टॅली सॉफ्टवेअरमध्ये हस्तांतरित केली आहेत. कंपनी ओरॅकल सॉफ्टवेअरमधून खात्यांची तपशीलवार पुस्तके पुनर्प्राप्त करण्यात सक्षम नसल्यामुळे, केवळ कंट्रोल जनरल लेजर्स (जीएलस्) म्हणून कंपनीला ३० जून, २०२२ आणि ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या तुलनात्मक आकड्यांशिवाय चालु कालावधीसाठी संपूर्ण आर्थिक निकाल संकलित करणे आणि प्रदान करणे व्यवहार्य नाही.ओरॅकल वरून प्रवेश करण्यायोग्य होते आणि टॅलीमध्ये हस्तांतरित केले गेले. याव्यतिरिक्त, आवश्यक तरतुदी नोंदी, समायोजन आणि खातेनिहाय लेखांकन त्यांच्या मूळ स्वरूपात नोंदवले गेले नाहीत, ज्यामुळे तिमाही खाती तयार करणे अव्यवहार्य होते, म्हणून वरील एकमेव आर्थिक परिणाम सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ आणि ५२ सुधारित केल्याप्रमाणे पालन करत नाहीत. वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप बीएसई आणि एनएसईच्या संकेतस्थळांवर अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि कंपनीच्या www.bilt.com वेबसाइटवर उपलब्ध आहे मागील कालावधी/वर्षाकरिताचे \*आकडे हे चालु कालावधीच्या प्रस्तुतीकरणाकरिता आवश्यक आहेत तेथे पुर्ननमुद व पुर्नगठीत

मंडळाच्या वतीने व करिता

ठिकाण: मुंबई

दिनांकः १४.११.२०२४

बल्लारपूर इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता हार्दिक बी. पटेल अध्यक्ष व पर्णवेळ संचालक डीआयएन:००५९०६६३

### PUBLIC NOTICE

hare Certificate being No.32 bearing distinctivos. 28751 to 29750 (both inclusive) and Shar ertificate No. 33 having distinctive Nos. 29751 t 0750 (both inclusive) totaling to 2000 shares of the Soma Beverages Pvt. Ltd. having its registere ffice at Ground Floor, Soma Tower, SBI, Gulmoha Society, R.M. Bhattad Road, Chikoowadi, Boriya Vest Mumbai 400092 (Hereinafter referred a Said Shares") has been lost or misplaced and th ndersigned client Mr. Jasmit Bipinchandra Des successor and ultimate current beneficiary of the 7.10.2014) is in process of applying to the compar or issuance of duplicate share certificate for the sai ares in relation to the said flat No. 203, 2nd Floo f the building in their name post demise of the eceased father late Bipinchandra Desai from th me of Mrs Rekha Karkhan is and Mr. Shashika arkhan is, the registered holder of shares in th

NOTICE IS HEREBY given to public at large that

ecord of company. ny person(s) possession of the said share ertificates or having any claim (s) to the said share r flat should notify to and lodged such claim (s) with s within 14 days from the date of publication of thi otice after which period no claims will be entertaine nd the company will proceed to issue duplicat hare certificates.

Advocates and Legal Consultants ffice No. 5, 1st Floor, Mahavir Chambers, Banaji Street Off Cowasjee Patel Street, Fort, Mumbai MH 400 00 Email : ms.legalvision@gmail.com Contact: +91 937227220 Date - 19/11/2024 Place - Mumbai

FOR M/S. LEGAL VISION

### PUBLIC NOTICE

This is to inform the public that Mr. Sattyanarayan Anand Rai, residing at Room No.700, 1/5, Shree Hanuman Society, Hanuman Nagar A, Vikhroli (West), Mumbai-400079, has decided to disown his son Mr. Sunny Sattyanarayan Rai, and his daughter-in-law Mrs. Kiran Kumari, from any rights to his self-earned property, including both movable and immovable assets, bank accounts, and his house. This action is due to their ongoing harassment mental torture, and blackmail regarding his property.

Mr. Sattyanarayan Anand Rai also clarifies that neither he nor his family members are responsible for any police or court cases involving his son and daughter-in-law. The distribution of his property will follow the terms of his last Will and Testament, which will override any previous claims.

For and on behalf of Mr. Sattyanarayan Anand

Contact **Advocate Preeti Rawat** Email:pritir30@gmail.com Place:Mumbai | Date:19.11.24

## जाहीर सूचना

नर्वसामान्य जनतेस येथे सचित करण्यात येत आहे की, माझे अशील **श्रीमती आशा राजनाथ सिंग** या दकान क्र.१०, तळमजला, चाचा भतिजा नगर को-. ऑप.हौ.सो.लि., जनता नगर रोड, भाईंदर पश्चिम जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेच्या विद्यमान नायदेशीर मालक आहेत आणि अनुक्रमांक ०४१ ते ४५ चे रु.५०/- चे ५ पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सकरिता दिनांक ३०.०९.१९९१ रोजीचे भाग माणपत्र क्र.0९ च्या धारक आहेत, सदर मुळ भाग माणपत्र हरवले आहे आणि आजच्या तारखेपर्यंत प्रापडलेले नाहीत.

जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मुळ भाग प्रमाणपः प्रापडल्यास किंवा दावा/आक्षेप असल्यास त्यांनी माझ्याकडे खाली नमुद केलेल्या पत्त्यावर योग्य राव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५** दित्रसात कलवावे

> सही/-ॲड. लवली आर. जादौन

बी/जी-0१, श्री गजानन प्रसन्न कोहौसोलि. पोलिस स्टेशन समोर, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे-४०११०१ दिनांक: १९.११.२०२४

### **PUBLIC NOTICE**

Under the instruction of my client Mr. Khalique Ahmad Mohd Yunus, that Mr. Laeeq Ahmad Ansari is the First Owner land Mr. Mohd. Yunus Mohd. Saddik Ansar (having 50% shares in the said Flat) is Co-Owner of the following Flat allotted by Slum Rehabilitation Authority (SRA) in the building Known as "Aarzu SRA, Sahakar Gruhanirman Sanstha Marvadit"

Flat No. 904, 9th Floor, of Wing- B, Aarzu Fiat No. 904, 911 Filod, of Wings - 6, AdiZu SRA, Sahakari Gruhanirman Sanstha Maryadit, CTS. No. 735, 735/1-34, 739, 739/1-11, Kurla, Village Kurla – 2, Hall Road, Kurla (West), Mumbai – 400 070, admeasuring 300 Sq. Ft, carpet in the building Known as "Aarzu SRA, Sahakari Gruhanirman Sanstha Maryadit" situated Gruhanirman Sanstha Maryadit" situated at Hall Road, Kurla (West), Mumbai – 400

That the Late Mr. Mohd. Yunus Mohd. Saddik Ansari died on 08/08/2022 at Kurla (West), Mumbai, without making any nomination and Smt. Haseena Mohd. Yunus the wife of Mr. Mohd. Yunus Mohd. Saddik Ansari also died on 09/05/2016 at Delhi. My client Mr. Khalique Ahmad Mohd Yunus is son and only the legal heir of his deceased parents. Mr. Khalique Ahmad Mohd Yunus has applied for transferring above stated flat (50% shares of hi father) in his name therefore, "Aarzu SRA Sahákari Gruhanirman Sanstha Maryadit"/Society hereby invites claims or objections from heir or legal heirs or other claimants/objectors to the transfer of the said Shares and interest of the deceased Member in the said flat of the Society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this potice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of Shares and interest of the deceased member in the claims flat of the society, at my office address at Shop No 2, Venkatesh Society, Near Saraswat Vidhyalaya, Damu Nagar, Akurli Road, Kandivali (E), Mumbai - 400101, if no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and the interest of the deceased member in the above said Flat of the society into the name of Mr. Khalique Ahmad Mohd Yunus in such manner as is provided under the

bye laws of the society. Kumar G. Nikambe

Advocate High Court
Office: Shop No. 02, Venkatesh Society,
Near Saraswati Vidhyalaya,
Damu Nagar, Akurli Rd, Kandivali [E], Mumbai 101.
Date: 19/11/2024 Place: Mumbai

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mr. Arun Joseph D'Souza & Mr. Anoop Martin D'Souza (My Clients) sons of late Mrs. Celine D'Souza and Mr. Starny Joseph D'Souza, the legal owners of Flat no.4, on the 2nd floor, Granada Co-op. Hsg. Soc. Ltd., situated Opp Phoenix Shopping Mall, L.B. Shastri Marg, Kurla, Mumbai 400070. ("Said Property"). Mrs. Celine D'Souza had purchased the said Property from Mrs. Maharra Builders vide an unregistered Agreement dated 28/10/1978. Mrs. Celine D'Souza died intestate on 30/06/2018 leaving behind Mr. Starny D'Souza and two sons Mr. Arun D'Souza & Mr. Anoop D'Souza as her only legal heirs. By a Release Deed dated 08/11/2019 vide regn. 14943/2019. Mr. Arun Joseph D'Souza & Mr. Anoop Martin D'Souza had relinquished their rights in favour of Mr. Starry Joseph D'Souza. Thereafter Mr. Starry Joseph D'Souza died on 10/03/2022. By the Will dated 28/08/2019 bearing regn. no. UDP-III-00187-2019-20 along with LOA granted by the High Court of Judicature at Bombay, under Petition no. 3354 of 2023 dated 18/04/2024 the said flat was bequeathed in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate no.4 in the names of Mr. Arun, Joseph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate to the said flat was bequeathed the said flat was bequeathed the common of the property of Mr. Arun Charles of Mr. Arun, Deeph D'Souza, & Mr. Anono Martin D'Souza and Share Certificate the of the common of the property of the common of the property of the mr. Clients) sons of late Mrs. Celine D' Souza and Mr. Stany Joseph D'Souza, the legal owners of Flat no.4 in the names of Mr. Arun Joseph D'Souza & Mr. Anoop Martin D'Souza and Share Certificate no.4 bearing distinctive nos.16 to 20 was transferred in their favour. My Clients are the joint Owners of the aforesaid Property & they wish to sell the aforesaid Property to Mr. Niranjan Narayan Shetty.

The undersigned advocate hereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale Ine undersigned advocate nereby invites all persons having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise whatsoever are requested to inform the same in writing with copies of such documents and other proofs in support of his/her claim / objections for ownership in respect of my Clients mentioned above, shares and interest of the deceased member in the Said Property within a period of 14 (Fourteen) days from the date of publication of this notice. If no claims/ objections are received within the period prescribed above, it will be presumed and/or deemed that there are no such claims/objections and if any, the same have been waived or abandoned and the procedure to mortgage the Said Property will be completed. Sd/- Fauzia Shahab Advocate, Mumbai High Court,

Date - 19/11/2024 A-2401, Lloyd's Estate, Vidyalankar Marg, Wadala East 400037, Phone # 9820393379

# **PUBLIC NOTICE**

This is to inform the general public that Original Share certificate no 161, Distinctive Nos. From 806 to 810 of Mr. Karimullah Daho Khan & Atiullah Daho Khan a member of Kailash Parbhat Co-op Housing Society Limited having address at B/1-303, Vidya Nagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098 have been lost/misplaced. The member of the society has applied for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/ their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Kailash Parbhat Co-op Housing Society Limited. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the byelaws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. Kailash Parbhat Co-op Housing Society Limited.

घाटकोपर गंगावाडी को-ऑप. हौ. सो. लि. रजि. क्र. बी. ओ. एम. ( डब्ल्यु. एन) एच. एस. जी (टी.ओ) ४६०८ १९८९-९०

(एस. आर. ए) कार्यालय १०१/सी, गंगावाडी, गोपाळ भुवन, एल.बी.एस.मार्ग, घाटकोपर (प), मुंबई- ४०००८६.

दिनांक: १७/११/२०२४ जावक क्र: घा / गंगा / २०२४ / ५१५ परिशिष्ट क्र. १६, (उपविधी क्र. ३४ अनव्ये)

# नोटीस

संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत इमारत क्रमांक डी. सदनिका क्रमांक. १०७, धारण करणाऱ्या शी. मोहम्मद हनीफ खान, यांचे दिनांक ०४/०९/२०१९ रोजी निधन झाले त्यांनी नामनिर्दशन केलेले नाही संस्था या नोटिशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्याकडून हक मागण्या/हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतींच्या पुष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील/मालमतेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील.जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे दुपारी ०४.०० वा. ते संध्याकाळी ०७.०० वा. पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ब्र	5.	मयत सभासदाचे नाव	निधन दिनांक	इमारत/ सदनिका क्रमांक
१		शी. मोहम्मद हनीफ खान	०४/०९/२०१९	<u>ड</u> ी / १०७

घाटकोपर गंगावाडी को-ऑप. हौ. सो. लि. यांच्या करिता आणि वतीने ठिकाण: घाटकोपर पश्चिम घाटकोपर गंगावाडी को-ऑप. दिनांक: १९.११.२०२४ हौ, सो, लि, करिता,

सही/-सचिव अध्यक्ष

### जाहीर सूचना

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., फ्लॅट क्र.बी/३१-३२, ३रा मजला, वाईल्डवूड पार्क को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., यारी रोड वर्सोवा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००६१ य सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील ३ऱ्या मजल्यावरील **फलॅट क.बी-३**१ बी-३२ चे धारक आहेत, यांचे ०९.१०.२०२१ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले. श्री महेश नारायण श्रीवास्तव व श्रीमती रोमा अनिकेश **त्रिवेदी** यांच्या संयुक्त मालकीचे सदर फ्लॅट असून अनक्रमांक २३१ ते २३५ चे भाग प्रमाणपत्र क्र.०४० आणि अनुक्रमांक ३४६ ते ३५० चे भाग प्रमाणपः 5.0७0 चे धारक आहेत. सोसायटीला वारसदा नामे १) श्रीमती रोमा अनिकेश त्रिवेदी यांच्याकड त्यांच्या नावे मालमत्तेमधील शेअर्स व भांडवल हिताचे १००% हस्तांतरणासाठी अर्ज प्राप्त झाल

मिळकतीमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १४ **दिवसात** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मय भामटाच्या शेअर्म व हितसंबंधाच्या हस्तांतरणासार्ट ऱ्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मदतीत ज काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत ा भासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतीत रतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्या मायटी मोकळी असेल. सोसायटींच्या नोंदणीक उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरित सायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकः सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावर्ध माप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवर्श न.१०.०० ते दु.३.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करिता वाईल्डवुड पार्क २ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.

अध्यक्ष / सचिव / खजिनदार

rodium

श्री. महेश नारायण श्रीवास्तव हे वाईल्डवुड पार्क

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

# STERLING POWERGENSYS LIMITED

CIN: L29213MH1984PLC034343 Regd. Off: office no. 816, 8th Floor, Rajhans Helix 3, L B S Marg, Opp HDFC Bank, Ghatkopar West, Mumbai,Maharashtra, India, 400086 Phone: 022-25605588 Email: investor@splsolar.in Web: www.splsolar.in

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM) BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of the Company will be held on Tuesday, 10th December, 2024, at 04:00 P.M. IST, at Sundaram 2nd floor, Patidar Wadi, L.B.S. Marg, Ghatkoper (West), Mumbai-400086, Maharashtra, India to transact the business as mentioned in the EGM Notice, in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 ("the Act") and the Rules framed there under read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) & the Securities & Exchange Board of India (SEBI)

Accordingly, the Notice convening the EGM for the financial year 2024-25 has been sent through -mails on Monday, November 18, 2024 to those Shareholders whose e-mail addresses are registered with the Company or the Registrar and Share Transfer Agent ('the RTA') or the Depositary Participants and are holding equity shares of the Company as on November 15, 2024.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Wednesday, December 04, 2024 to Tuesday, December 10, 2024 (both days inclusive) for the purpose of EGM for the financial year 2024-25

The members are provided with the facility to cast their vote electronically on all the resolutions set forth in the notice to Extra Ordinary General Meeting (EGM) using the e-voting system provided by Bigshare India Private Limited ("BIGSHARE"). The remote e-voting period commences on Saturday, December 07, 2024 at 09:00 AM end on Monday, December 09, 2024 at 05:00 PM, Members shall not be allowed to undertake remote e-voting beyond the said date and time. During the period, shareholder holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date i.e. December 03 2024 may cast their vote electronically.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after the dispatch of EGM Notice and holds shares as on the cut-off date i.e. December 03, 2024 may obtain the login Id and password by sending a request at cs.sterling01@gmail.com. The facility for voting shall also be available through ballot papers to members attending the EGM who have not already cast their vote at remote e-voting through i-vote portal of BIGSHARE. Members who have cast their vote by remote e-voting prior to the EGM can also attend/participate in the EGM but shall not be entitled to cast their vote again. The instructions on remote e-voting are detailed in the notes to the Notice onvening the EGM, which is also available at https://ivote.bigshareonline.com

n case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and i-Vote e-Voting module available at https://ivote.bigshareonline.com inder download section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at 1800 22 54 22. Alternatively, the Members may also write an e-mail to the Company at cs.sterling01@gmail.com for any queries/ information.

The said EGM Notice is available on the Company's website at https://splsolar.in/Investor/N&R.html and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com

For Sterling Powergensys Limited Sankaran Venkata Subramanian

Managing Director

Place: Mumbai Date: November 19, 2024

रोडियम रियल्टी लिमिटेड

सीआयएन - एल८५११०एमएच१९९३पीएलसी२०६०१३

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता आणि सहामाहीकरीता एकत्रित आर्थिक परिणामाचे निष्कर्षाचा अहवाल

					(रू. लाखात)
	तपशिल	संपलेली तिमाही ३०.०९.२०२४	संपलेली तिमाही ३०.०९.२०२३	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१,३९६.७०	८३२.३८	९१२.८	४,८९२.७७
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक				
	बाबपूर्व)	९३.५२	-३०.५८	-३४१.३१	३४७.९३
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
	(अपवादात्मक बाबनंतर)	९३.५२	-३०.५८	-३४१.३१	३४७.९३
٧.	कर व अपवादात्मक बाबनंतर कालावधीकरिता				
	निव्वळ नफा	६४.६३	-५८.७३	-२४७.७३	७१.४१
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता				
	एकत्रित नफा (करानंतर)व इतर सर्वंकश उत्पन्न (करानंतर)	६५.६९	-५८.१३	-२४६.६६	१३६.४१
ξ.	समभाग भांडवल (जप्त केलेले शेअर्स वगळून)	३२४.७९	३२४.७९	३२४.७९	३२४.७९
૭.	इतर समभाग	-	-	-	-
ሪ.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/-प्रत्येकी)				
	(कालावधीकरीता नसून फक्त तीमाहीसाठी)				
	मूळ (रू. प्रती शेअर)	१.९९	-१.८१	-७.६३	४.०७
	सौमिकृत (रू. प्रती शेअर)	१.९९	-१.८१	-७.६३	४.०७

अ) वरील सेबी (लिस्टिंग ओब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या त्रैमासिक आणि वार्षिक आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा एक उतारा आहे. त्रैमासिक आणि वार्षिक आर्थिक निकालांचे संपूर्ण स्वरूप आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (www.bseindia.com) च्या वेबसाइटवर आणि कंपनीच्या www.rodium.net या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ब) ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी वरील आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन केले आणि १६ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने मंजर केले.

ड) स्टॅंडअलोन आर्थिक निकालांवरील अतिरिक्त माहिती खाली	6/			(रू. लाखात)
तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
	३०.०९.२०२४	३०.०९.२०२३	३०.०६.२०२४	३१.०३.२०२४
कार्यचलनातून महसूल	२१३.६८	३२९.३५	६७.२६	१,९८१.१०
कर आधी नफा	८१.५१	-४२.२४	-२६२.९	३९.३
करानंतर निव्वळ नफा	–१४.०५	१.४७	-	५४.७२

आवश्यक असेल तेथे मागील कालावधीचे आकडे पुन्हा एकत्र केले गेले आहेत.

रॉडियम रियल्टी लिमिटेड साठी सही/-दीपक डंगरशी छेडा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : १६/११/२०२४ ४०१, ४०२/५०१ एक्स क्यूब, प्लॉट ६३६, मजेदार रिपब्लिक थिएटरचा समोर,

ऑफ लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई

कॉर्पोरेट कार्यालय / नोंदणीकृत कार्यालय फोन: +९१-२२-४२३१०८०० फॅक्स:+९१-२२-४२३१०८५५



ठिकाण: मंबर्ड

### मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड कॉर्पोरेट ओळख क्रमांक: एल७०२००एमएच२००२पीएलसी१३६८४९

१२वा मजला, कृशल कमर्शियल कॉम्प्लेक्स, जी.एम. रोड, चेंबूर (पश्चिम), मुंबई - ४०० ०८९, वेबसाइट: www.maninfra.com, गुंतवणूकदार संबंध संपर्क: investors@maninfra.com दूरध्वनी: +९१ २२ ४२४६३९९९

# टपाल मतदान आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे आणि त्यानुसार कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ११० आणि १०८ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४, सहवाचिता सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या नियम ४४ मधील नियम २० आणि २२ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ (सूँची विनियम) कोणत्याही वैधानिक फेरफार किंवा त्यावेळेस अमलात असलेल्या पुर्नअधिनियमनासह, सामान्य गरिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांक ५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३, सहकार मंत्रालय (एमसीए परिपत्रक) ने जारी केलेले, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५ (सूची विनियम) चे नियमन ४४ नुसार इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया आणि इतर लागू कायदे, नियम आणि विनियम (तत्कालीन अमलात असलेल्या आणि वेळोवेळी सुधारित केल्यानुसार त्यात कोणतेही वैधानिक बदल किंवा पुर्नअधिनियम समाविष्ट करून) जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील सचिवीय प्रमाण (एसएस-२) १२ नोव्हेंबर २०२४ च्या टपाल मतदान सूचनेचा भाग बनवणारा विशेष ठराव म्हणून, सदस्यांची मंजुरी मागितली जात आहे.

वर नमुद केलेल्या तरतुदी आणि एमसीए परिपत्रकांचे पालन करून, स्पष्टीकरणात्मक विधानासह टपाल मतदान सुचना (सुचना ) च्या इलेक्ट्रॉनिक प्रती सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४ रोज, ज्या सदस्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये आली आहेत, शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ रोजी (कट-ऑफ तारीख) व्यवसायाच्या वेळेच्या शेवटी, कंपनीच्या आरटीए/ डिपॉझिटरीजद्वारे अनुक्रमे ठेवलेल्या लाभार्थी मालकांची यादीत आणि ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी आरटीए/ डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांनाच पाठवण्यात आली आहेत. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. भागधारकांच्या मतदानाच्या अधिकारांची गणना शुक्रवार, ८ नोव्हेंबर २०२४ रोजीच्या सदस्यांच्या नोंदणीनुसार/लाभार्थी मालकांच्या यादीनुसार केली जाईल.

ही सूचना कंपनीच्या www.maninfra.com वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर उदा. बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com वर आणि रॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर म्हणजेच www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

ज्या सदस्यांनी वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे अद्ययावत केले नाहीत त्यांना विनंती केली जाते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते investors@maninfra.com वर कंपनीला लिहन सदस्याच्या नावाचा आणि पत्याचा उल्लेख असलेल्या स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रती. पॅन कार्डची स्वयं-साक्षांकित प्रत आणि सदस्याच्या पत्याच्या समर्थनार्थ दिलेल्या कोणत्याही कागदपत्रांची (उदा.: ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) स्वयं-साक्षांकित प्रतीसह अद्यतनित करावे. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना संबंधित डिपॉझिटरी सहभागींसोबत त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. ई-मेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका/अडचण आल्यास, सदस्य investors@maninfra.com

# रिमोट ई-व्होटिंगकरिता सूचनाः

कायद्याच्या कलम १०८, ११० च्या तरतुर्दीचे पालन करून, सहवाचिता लिस्टिंग रेग्युलेशनच्या नियम आणि विनियम ४४ मध्ये, कंपनीने सदस्यांना केवळ ई-व्होटिंगवर एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या प्रणालीद्वारे रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरण्याची सुविधा प्रदान केली आहे. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची तपशीलवार प्रक्रिया सूचनेत प्रदान करण्यात आली आहे. वर नमूद केलेल्या परिपत्रकांनुसार, सदस्य केंवळ रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करू

कंपनीच्या संचालक मंडळाने मंगळवार, १२ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या सभेत रिमोट ई-वोटिंग प्रक्रियेद्वारे टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासणीस म्हणून मे. राठी अँड असोसिएट्सचे भागीदार, कार्यरत कंपनी सचिव, मुंबई श्री. हिमांशू एस. कामदार (एफसीएस ५१७१; सीपी ३०३०) यांची नियुक्ती केली आहे.

रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४ (स.९:०० वा. भाप्रवे) रोजी सुरू होईल आणि गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ (सायं. ५:०० वा. भाप्रवे) रोजी समाप्त होईल. उपरोक्त कालावधीत सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देऊ शकतात. रिमोट ई-व्होटिंग पध्दत गुरुवार, १९ डिसेंबर २०२४ रोजी, साय. ५:०० वा. अक्षम केली जाईल आणि रिमोट ई-व्होटिंगला त्यापलीकडे परवानगी दिली जाणार नाही.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह् शकतात www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात किंवा ०२२ -४८८६७००० आणि ०२२-२४९९ ७००० वर कॉल करा: किंवा evoting@nsdl.com वर सुश्री पछुवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक यांना विनंती पाठवा. सदस्य कंपनी सचिव यांना investors@maninfra.com वर किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर लिह शकतात.

प्पाल मतदानाचे निकाल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि/िकंवा कंपनी सचिव यांच्याद्वारे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शनिवार, २१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर केले जातील. हा निकाल तपासणीसांच्या अहवालासह कंपनीच्या www.maninfra.com या वेबसाइटवर देखील टाकला जाईल. तपासणीसांच्या अहवालासह परिणाम स्टॉक एक्सचेंजेसला देखील कळवले जातील जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत उदा. www.bseindia.com आणि www.nseindia.com आणि एनएसडीएलच्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर देखील प्रदर्शित केले जातील.

सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी सूचनेत नमूद केलेल्या सर्व नोट्स काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विशेषत: रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करावे. वृत्तपत्र संप्रेषण कंपनीच्या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल उदा. बीएसई आणि एनएसई, जेथे कंपनीचे इकिटी शेअर्स सूचीबद्ध आहेत.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये मन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकरिता सही/ दुर्गेश एस. डिंगणकर कंपनी सचिव सदस्यत्व क्रमांक: एफ७००७

ठिकाण: मुंबई

खजिनदार दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४